



24th July, 2020

Department of Corporate Service

BSE Limited
Phiroze Jeejeebhoy Towers,
Dalal Street,
Mumbai - 400001

Dear Sir,

Ref: Script Code – 503229

Sub: Notice of Board Meeting for approval of Un-audited Financial Results

Pursuant to provisions of Regulation 29 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, we wish to inform you that a meeting of the Board of Directors of the Company will be held on Thursday, the 30th July, 2020 *inter-alia*, to consider, approve and take on record Un-audited Financial Results for the quarter ended 30th June, 2020.

Further, in terms of the Prohibition of Insider Trading Code adopted by the Company, the Trading Window for dealing in the Company's shares has been closed from 1st July, 2020 and will re-open after 48 hours of the declaration of Un-audited Financial Results of the Company for the quarter ended 30th June, 2020.

You are requested to take the same on record.

Thanking You,

Yours faithfully,
For Simplex Realty Limited

A handwritten signature in black ink, appearing to read "Nandan", is written over a horizontal line.

Nandan Damani
Chairman & Managing Director

CIN-L17110MH1912PLC000351

30, Keshavrao Khadye Marg, Sant Gadge Maharaj Chowk, Mahalaxmi (E), Mumbai – 400011
T : +91 22 2308 2951 | F : +91 22 23072773 | E : investors@simplex-group.cdm W : www.simplex-group.com

SIMPLEX REALTY LIMITED

CIN: L7110MH1912PLC000351

Registered Office: 30, Keshavrao Khadye Marg, Sant Gadge Maharaj Chowk, Mumbai - 400 011 Tel.: 022 23082951; Fax: 022 23072773

Website: www.simplex-group.com; Email: company-secretary@simplex-group.com

NOTICE

Notice is hereby given pursuant to Regulation 29 read with Regulation 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, that the meeting of the Board of Directors of Simplex Realty Limited will be held on Thursday, the 30th July, 2020, inter-alia, to consider, approve and take on record the Un-Audited Financial Results for the quarter ended 30th June, 2020.

This Notice may be accessed on the web-sites of the Company i.e. www.simplex-group.com and the Stock Exchange i.e. www.bseindia.com.

For Simplex Realty Limited

Date: 24th July, 2020
Place: Mumbai

Sd/-
Nandan Damani
Managing Director

SIMPLEX PAPERS LIMITED

CIN: L21010MH1994PLC078137

Registered Office: 30, Keshavrao Khadye Marg, Sant Gadge Maharaj Chowk, Mumbai - 400 011 Tel.: 022 23082951; Fax: 022 23072773

Website: www.mills-group.com; Email: mills@simplex-group.com

NOTICE

Notice is hereby given pursuant to Regulation 29 read with Regulation 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, that the meeting of the Board of Directors of Simplex Papers Limited will be held on Thursday, the 30th July, 2020, inter-alia, to consider, approve and take on record the Un-Audited Financial Results for the quarter ended 30th June, 2020.

This Notice may be accessed on the web-sites of the Company i.e. www.simplex-group.com and the Stock Exchange i.e. www.bseindia.com.

For Simplex Papers Limited

Date: 24th July, 2020
Place: Mumbai

Sd/-
Kinjal P Shah
Company Secretary & Compliance Officer

ROYAL ORCHID HOTELS LIMITED

CIN: L55101KA1986PLC007392

Registered Office: No.1, Golf Avenue, Adjoining KGA Golf Course, Bangalore - 560 008 Ph: 080-41783000, email id: cosec@royalorchidhotels.com, website: www.royalorchidhotels.com

NOTICE

Notice is hereby given, pursuant to the Regulation 29 read with Regulation 47 of the Securities Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 (Listing Regulations), that a Meeting of the Board of Directors of the Company shall be held on Monday, July 27, 2020, inter-alia, to consider and approve the Standalone and Consolidated audited Financial Results for the Fourth Quarter & Year ended March 31, 2020.

The said Notice may be accessed on the Company's website at <http://www.royalorchidhotels.com> and may also be accessed on the Stock Exchange websites at <http://www.bseindia.com> and <http://www.nseindia.com>.

for Royal Orchid Hotels Limited

Place: Bengaluru
Date: 22/07/2020

Sd/-
Ranabir Sanjay
Company Secretary & Compliance Officer

SEYA INDUSTRIES LTD

CIN: L99999MH1990PLC058499

Reg. Office: T-14, MIDC, Tarapur, Boisar, Palghar - 401 506.

☎: 26732894 ☎: 26732666

✉: corporate@seyain.in ☎: www.seyain.in

NOTICE

Pursuant to the provisions of Regulation 29 read with Regulation 47 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 and any amendment thereto, notice is hereby given that a meeting of Board of Directors of the Company is scheduled to be held on Friday, July 31, 2020 inter-alia, to consider and approve the Audited Standalone Financial Results of the Company for the quarter and Year ended on March 31, 2020.

Further, as per "Monitoring Code of Conduct for Regulating, Monitoring & Reporting of the Trading by Insider", the trading window for dealing in securities of the Company has commenced from April 1, 2020 and will end 48 hours after the results are made public on July 31, 2020, for the specified persons covered in the code.

The above information is available on the Company's website i.e. www.seyain.in and also available on the website of stock exchange i.e. www.bseindia.com and <https://www.nseindia.com/>

By order of the Board
For Seya Industries Ltd

Date: June 23, 2020
Place: Mumbai

Sd/-
Manisha Solanki
Company Secretary

"IMPORTANT"

Whilst care is taken prior to acceptance of advertising copy, it is not possible to verify its contents. The Indian Express (P) Limited cannot be held responsible for such contents, nor for any loss or damage incurred as a result of transactions with companies, associations or individuals advertising in its newspapers or Publications. We therefore recommend that readers make necessary inquiries before sending any monies or entering into any agreements with advertisers or otherwise acting on an advertisement in any manner whatsoever.

Trio Mercantile and Trading Ltd

Regd. Office: 613/B, Mangal Aarambh, Near MC Donalds, Kora Kendra Road, Bonvill West, Mumbai - 400092 CIN: L51909MH2002PLC136975

NOTICE

Notice is hereby given that a Meeting of Board of Directors of the Company is scheduled to be held on Thursday - 30th July, 2020 inter alia to consider and to take on record the audited financial results of the Company for the quarter ended on 31st March, 2020.

Further the Company confirms that as per the Company's internal code for prevention of Insider Trading, the trading window for dealing in the securities of the Company is closed for the Company's Directors /officers and designated employees of the Company from 1st day of April, 2020 till 1st day of August, 2020.

For Trio Mercantile and Trading Ltd

Place: Mumbai
Date: 23rd July, 2020

Sd/-
Megha Trivedi
Company Secretary

MADHUCON PROJECTS LIMITED

CIN: L74210TG1990PLC011114

Regd. office: 1-7/70, Jubilpura, Khammam-507003, Telangana.

E-Mail: corporate@madhucon.com

Website: www.madhucon.com

NOTICE

Notice is hereby given in pursuance to Regulation 29, read with Regulation 47 and Regulation 33 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, the Meeting of Board of Directors of the Company is scheduled to be held on Thursday, the 30th July, 2020 at 04:00 P.M. at Corporate Office of the Company at Madhucon House, Road No. 36, Jubilee Hills, Hyderabad-500033 to consider and to approve, inter-alia, the Audited Standalone and Consolidated Financial Results of the Company for the 4th quarter and year ended 31st March, 2020.

For Madhucon Projects Limited

Date: 23rd July, 2020
Place: Hyderabad

Sd/-
Company Secretary & Compliance Officer

TATA STEEL LIMITED

Registered Office: Bombay House, 24, Homi Mody Street, Fort, Mumbai - 400001

NOTICE

NOTICE is hereby given that the certificate for the under mentioned securities of the Company has been lost/misaid and the holders of the said securities / applicants have applied to the Company to issue duplicate certificates. Any person who has a claim in respect of the said securities should lodge such claim with the Company at its Registered Office within 15 days from this date; else the Company will proceed to issue duplicate certificates without further intimation.

NAMES OF HOLDERS	KIND OF SECURITIES	NO. OF SECURITIES	DISTINCTIVE & NUMBERS
Sanat Kumar Bajoria	Equity - Rs 10/-	132	228241081 to 228241130 336475744 to 336475760 317127361 to 317127381 383988771 to 383988814
Sanat Kumar Bajoria Kolkata, 24.07.2020			

SIMPLEX MILLS COMPANY LIMITED

CIN: L65900MH1998PLC116585

Registered Office: 30, Keshavrao Khadye Marg, Sant Gadge Maharaj Chowk, Mumbai - 400 011 Tel.: 022 23082951; Fax: 022 23072773; Website: www.mills-group.com; Email: mills@simplex-group.com

NOTICE

Notice is hereby given pursuant to Regulation 29 read with Regulation 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, that the meeting of the Board of Directors of Simplex Mills Company Limited will be held on Thursday, the 30th July, 2020, inter-alia, to consider, approve and take on record the Un-Audited Financial Results for the quarter ended 30th June, 2020.

This Notice may be accessed on the web-sites of the Company i.e. www.simplex-group.com and the Stock Exchange i.e. www.bseindia.com.

For Simplex Mills Company Limited

Date: 24th July, 2020
Place: Mumbai

Sd/-
Shekhar R Singh
Director

Siddharth Education Services Limited

CIN: L80902MH2005PLC158161

Registered Office: 1st Floor, Chirag Arcade, Behind Nagrik Stores, Chendani, Thane - 400 601. Tel: +91-22-2533 4903 Website: www.siddharthacademy.com Email: info@siddharthacademy.in

NOTICE

Pursuant to provisions of Regulation 29 of SEBI (Listing obligations and Disclosure Requirements) Regulation, 2015. We wish to inform your good self that the meeting of the Board of Directors of our Company will be held on Thursday, 30th July 2020 at 03:00 P.M. at Registered Office of our Company to consider and discuss the following items:

- To consider, approve and take on record the Audited Financial Results for the six months ended and Year Ended 31st March 2020.
- To consider and approve appointment of the Secretarial Auditor of the Company for the year 2019-20;
- To consider and appoint Company Secretary and Compliance Officer of the Company.
- Any other matter with the permission of the Chair.

Pursuant to Code of Conduct for Prevention of Insider Trading under SEBI (Prohibition of Insider Trading) Regulations, 2015, the Company has intimated its Designated persons regarding the closure of Trading Window till end of 48 hours after the results are made public.

For Siddharth Education Services Limited

Place: Mumbai
Date: 23.07.2020

Sd/-
Vinay Bhagwat
Director
DIN: 00026243

MAJESCO

MAJESCO LIMITED

CIN: L72300MH2013PLC244874

Reg. Office: MNDC, MBP-P-136, Mahape, Navi Mumbai-400710

Tel: 022-61501800; Fax: 022-27781320; Website: www.majesco.com; E-mail id: investors.grievances@majesco.com

NOTICE

Members of Majesco Limited (the "Company") are hereby informed that pursuant to Section 110 and other applicable provisions of the Companies Act, 2013 ("CA 2013"), read with the Companies (Management and Administration) Rules, 2014 read with the General Circular No. 14/ 2020 dated April 8, 2020, General Circular No. 17/ 2020 dated April 13, 2020 and General Circular No. 22/2020 dated June 15, 2020, in relation to "Clarification on passing of ordinary and special resolutions by companies under the Companies Act, 2013 and the rules made thereunder on account of the threat posed by COVID - 19" issued by the Ministry of Corporate Affairs, Government of India (the "MCA Circulars") and all other applicable rules framed under CA 2013 and Regulation 44 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("Listing Regulations"), the Company seeks approval of the members for the below mentioned resolutions as set out in the postal ballot notice dated July 20, 2020 ("Notice"), by electronic means (remote e-voting):

Item No.	Description of the Special Resolutions
1.	Re-appointment of Mr. Farid Kazani as Managing Director & Group CFO of the Company
2.	Re-appointment of Mr. Venkatesh N. Chakravarty as an Independent Director of the Company
3.	Re-appointment of Mrs. Madhu Dubhashi as an Independent Director of the Company
4.	Approval for Divestment of the Company's entire stake/ investment in Majesco, a material subsidiary of the Company.
5.	Amendment to Employee Stock Option Scheme of Majesco Limited Plan I

Any capitalized term used herein but not defined shall have the same meaning assigned to it in the Notice.

In accordance with the MCA Circulars, the Company has completed dispatch of the Notice along with explanatory statement (in electronic form) on July 23, 2020, to all the members whose e-mail addresses are registered with the Company or with the depositories or with the Company's Registrar and Share Transfer Agent i.e., KFin Technologies Private Limited ("KFin") and whose names appear in the Register of Members/List of Beneficial Owners received from the National Securities Depository Limited ("NSDL") and Central Depository Services (India) Limited as on Friday, July 17, 2020, being the cut-off date ("Cut-off Date").

The Notice is available on the Company's website: <https://ir.majesco.com/> and NSDL's e-voting website: <https://www.evoting.nsdl.com/> and is also available on the website of stock exchanges i.e., www.bseindia.com and www.nseindia.com. The hard copy of the Notice along with postal ballot form and postage prepaid self-addressed business reply envelope to the members will not be sent to the members in accordance with the requirements specified under the MCA Circulars. The members can vote on resolutions through remote e-voting facility only.

To facilitate the members whose email addresses are not registered, to receive this Notice electronically and cast their vote electronically, the Company has made special arrangement with KFin for registration of email addresses in terms of the MCA Circulars. The members, may temporarily get their email addresses registered with KFin by clicking the link: https://ris.kfintech.com/email_registration/ and follow the registration process as guided thereafter. In case of any queries, members may write to einward.ris@kfintech.com.

It is clarified that for permanent registration of email address, members are requested to register their email addresses, in respect of electronic holdings with their concerned depository participants and in respect of physical holdings with KFin by following due procedure.

Those members who have already registered their email addresses are requested to keep their email addresses validated with their depository participants/KFin to enable servicing of notices and documents electronically to their email addresses.

In compliance with Regulation 44 of the Listing Regulations and pursuant to the provisions of Sections 108 and 110 of the CA 2013 read with the rules framed thereunder and the MCA Circulars, the Company has extended only the remote e-voting facility for its members, to enable them to cast their votes electronically instead of submitting the postal ballot form. The instructions for remote e-voting are appended to the Notice. The members can vote on resolutions through remote e-voting facility only. Assent or dissent of the members on the resolution mentioned in the Notice would only be taken through the remote e-voting system as per the MCA Circulars.

The Company has engaged the services of NSDL for the purpose of providing remote e-voting facility to all its members. The voting through remote e-voting will commence from Friday, July 24, 2020 (at 9:00 A.M. IST) and shall end on Saturday, August 22, 2020 (at 5:00 P.M. IST). The e-voting facility shall be disabled thereafter. During this period, members may cast their vote electronically by accessing the website <https://www.evoting.nsdl.com/> and logging-in by using their user ID and password.

The voting rights of members shall be in proportion of their share in the paid-up equity share capital of the Company as on the Cut-off Date. A person who is not a member as on the aforesaid date should treat this Notice for information purposes only

After the lockdown is lifted by the Central/ State Government(s)/relevant authorities, the Support Agreement and the Letter Agreement which has been referred to in the explanatory statement annexed to the Notice would be made available for inspection at the registered and corporate offices of the Company on all working days during business hours until the last date for receipt of votes by remote e-voting i.e. August 22, 2020. During the lockdown, a member may write to the Company Secretary of the Company at investors.grievances@majesco.com requesting supply of relevant documents referred in the explanatory statement and which are to be considered for approval in the meeting.

The Board of Directors has appointed Mr. Abhishek Bhat, Company Secretary in Practice (ICSI Membership No. ACS 27747; Certificate of Practice No.: 10230) as the scrutiner to conduct the process of the postal ballot in a fair and transparent manner.

The Chairman or Company Secretary shall declare the results of the postal ballot as per the statutory timelines. The results along with the Scrutinizer's report will also be posted on the websites of the Company i.e., <https://ir.majesco.com/>, NSDL i.e., <https://www.evoting.nsdl.com/> and stock exchanges i.e., www.bseindia.com and www.nseindia.com. In the event that the lockdown on account of COVID-19 pandemic is eased off and the Company's offices are open for business, the Company will also display the results at its registered and corporate office. The resolution, if passed by the requisite majority, shall be deemed to have been passed on the last date specified for remote e-voting i.e., August 22, 2020.

In case of any queries in relation to remote e-voting, members may refer the Frequently Asked Questions (FAQs) for Shareholders and e-voting user manual for Shareholders available at the download section of www.evoting.nsdl.com or call on toll free no.: 1800-222-990 or send a request at evoting@nsdl.co.in.

Any query in relation to the resolution proposed to be passed by postal ballot including e-voting may be addressed to Ms. Varika Rastogi, Company Secretary of the Company at investors.grievances@majesco.com/Phone: +91 22 6150 1800

Place: Navi Mumbai
Dated: July 23, 2020

For Majesco Limited
Sd/-
Varika Rastogi
Company Secretary

पूँनियन बैंक
अर्ध प्राइवेट
अर्ध प्राइवेट

Union Bank of India
अर्ध प्राइवेट
अर्ध प्राइवेट

CREDIT RECOVERY AND LEGAL SERVICE DEPARTMENT

REGIONAL OFFICE

Farhat Tower, Plot No.8, Pune-Aurangabad station road
Ahmednagar - 414001 Phone 0241-2452358

MEGA E-AUCTION FOR SALE OF MOVEABLE / IMMOVABLE PROPERTIES

Sale of assets charged to the bank under the securitisation and reconstruction of financial assets and enforcement of security interest act, 2002. Whereas, the authorized officers of Union Bank of India have taken possession of the following properties pursuant to the notice issued under section 13(2) on dates mentioned against each asset, read along with the Security Interest (Enforcement) Rules, 2002, in the following loan accounts with right to sell the same on "AS IS WHERE IS", "AS IS WHAT IS", "WHATEVER THERE IS" for realization of bank's dues and interest as detailed hereunder and whereas consequent upon failure to repay the dues, the undersigned in exercise of powers conferred under section 13(12) of said Act propose to realize the bank's dues by the sale of said properties. The sale will be done by the undersigned through e-auction platform provided at the web portal- <https://ubi.auctiontiger.net>

S. No.	Names of the Branch/Borrower /Guarantor/Possession	Description of the properties	Reserve price	EMD Amount	BID A/c No. & IFSC Code	Branch/ Authorized officer contact no.
1.	M/s Kalyani Industries, Through Prop. Mr. Kalyanrao Prabhakarao Kulkarni (Physical possession)	Plant and machinery lying at plot.No. A-14/3admeasurin 800 sq. mts. Situated at Industrial Area Chincholi, Tal. Mohol, Dist. Solapur owned by Mr. Kalyanrao Prabhakarao Kulkarni	Rs.18,63,000/-	Rs. 1,86,300/-	A/c No 321601980050000 IFSC Code UBIN0532169	Branch : Solapur Contact : Mr. Narshing Rao 8380091109
2.	M/s Kalyani Industries, Through Prop. Mr. Kalyanrao Prabhakarao Kulkarni (Physical possession)	All the piece and parcel of property bearing plot no. A-17/3 adm. 800 sq. mts. Situated at industrial area Chincholi Tak Mohol, Dist. Solapur for term loan (CERSAI QR No. 200064957924). Asset ID200018041540, security interest id 400018081572owned by MIDC and Lease holder is Mr. Kalyanrao Prabhakarao Kulkarni. Bounded by East: Shed no. W-26 & W-27, West: MIDC 20 Mtr. Wide road, South: Plot no. A-17/4, North: Plot no. A-17/2	Rs. 18,93,000/-	Rs. 1,89,300/-	A/c No 321601980050000 IFSC Code UBIN0532169	Branch : Solapur Contact : Mr. Narshing Rao 8380091109
3.	M/s Kalyani Industries, Through Prop. Mr. Kalyanrao Prabhakarao Kulkarni (Physical possession)	All the part and parcel of property bearing Plot No-48 admeasuring 140.05 Sq. Mtrs. out of Survey/Gat No. 13/1/A, more particularly known as Swapnil Park situated at Village- Khed, Tal- North Solapur, Dist.- Solapur within the limits of Khed Grampanchayat, Tal.- North Solapur, Dist.- Solapur owned by Mr. Kalyanrao Prabhakarao Kulkarni. Bounded by East: Internal road, West: plot no 49, South: Plot no 47, North: Internal road	Rs. 4,06,000/-	Rs. 40,600/-	A/c No 321601980050000 IFSC Code UBIN0532169	Branch : Solapur Contact : Mr. Narshing Rao 8380091109
4.	M/S KASHID TYRES through Proprietor Mrs. Jayashree Vinayak Kashid (Physical possession)	All the piece and parcel of open plot bearing Survey No. 170/4/A/1 adm. 0H and 3.40 R, located at Vasud Road, Sangola, Tal. Sangola, Dist. Solapur owned by Mrs. Anita Tanaji Kashid. Bounded by - East - 15 feet South North Common Road, West - Out of Survey No. 170/4/A/1, South - Out of Survey No. 170/4/A/1, North - 20 feet east west Road	Rs. 12,18,000/-	Rs. 1,21,800/-	A/C No. 470801980050000 IFSC Code UBIN0547085	Branch : Sangola Contact : Mr. Narshing Rao 8380091109
5.	Khandare Agencies (Physical possession)	Open Plot Gat No 139/2 Plot no. 49 Modnimb (Dhriwal and Choria Township Near Service Road Of NH 65 Solapur Pune Highway) Modnimb Tal Madha Dist Solapur 413301, Bounded by East: Road, West: Sub Plot no 77, South: sub plot no 50, North: sub plot no 48	Rs.6,75,000/-	Rs. 67,500/-	A/C No. 472001980050000 IFSC Code UBIN0547204	Branch : Modnimb Contact : Mr. Narshing Rao 8380091109
6.	M/S. MOHAN VEET UDOYG through proprietor Mr. Mohan Pandurang Kapare (Physical possession)	Gat No 682, M/S.Mohan Veet Udyog Abutting Kurduwadi Tembhorni Road Mauje Kurdu, Tal Madha, Dist. Solapur owned by Mr. Mohan Pandurang Kapare Bounded By : East - Gat No. 680, West - Village Boundary, South - Tembhorni - Kurduwadi Road, North - Gat no. 683	Rs. 31,75,000/-	Rs. 3,17,500/-	A/C No. 472001980050000 IFSC Code UBIN0547026	Branch : Kurduwadi Contact : Mr. Narshing Rao 8380091109
7.	MR ANIL HARI ZIRPE (Physical possession)	All the piece and parcel of property at Gat no 292/2, plot no 80 having area 202.95 sq. Mtr. Gat No 292/2, plot no 81 having area 202.95 sq. Mtrs at Shankar Nagar, Karkamb post Karkamb Tal- Pandharpur Dist Solapur owned by Mr. Anil Hari Zirpe Boundary of plot no 80, East: Plot no 82, West: Plot no 47, South: Road, North: Plot no 81, Boundary of plot no 81, East: Plot no 83, West: Plot no 48, South: Plot no 80, North: Road	Rs. 14,79,000/-	Rs. 1,47,900/-	A/C No. 470301980050000 IFSC Code UBIN0547037	Branch : Pandharpur Contact : Mr. Narshing Rao 8380091109
8.	Mr. Gangadhar Keshavrao Udvant & Guarantor Mrs.Sarla Sudhakar Udvant. (Physical possession)	Flat No. 6, 2 nd Floor, Municipal House No. 4-2-76, CTS No. 5737, Sheet No. 55, Zaveri, Mansion, Supari Hanuman Road, Aurangabad	Rs. 38,25,000/-	Rs. 3,82,500/-	A/c No 344502850009000 IFSC Code UBIN0534455	Branch : AURANGABAD Contact : Mr. Jayprakash Jha 9009841079
9.	Mr. Sunil Kashinathrao Sasnik and Mrs. Kalpana Sunil Sasnik (Physical possession)	Row House no. 10 in Saraswati residency, Plot no. 158, gat no. 187(P), village Kharpudi, Tal. & Dist. Jalna. Area- 55.76 Sq. Mts.	Rs. 17,00,000/-	Rs. 1,70,000/-	A/c No 323001980050000 IFSC Code UBIN0532304	Branch : Jalna Contact : Rohit Padhan 7738383773
10.	Ashok Pandharinath Parbhane And Vaiantha Ashok Parbhane (Physical possession)	Flat No 101, Shiv Krupa Apartment, Sholapur Road, Near Saras Nagar Area, Dawarewadi, Ahmednagar (area 47.48 Sqmt)	Rs. 12,11,000/-	Rs. 1,21,100/-	A/c No.: 1011013881200101 IFSC Code : CORP0001011	Branch : AHMEDNAGAR Contact : Mr. Manoj Kumar 7906619431
11.	Sangita Bhausaheb Ghodke & Bhausaheb Rambhau Ghodke (symbolic Possession)	Residential Row House, Situated At Leasehold Plot No Rm 94, Portion II, Near Colgate Company, Adj To Vrindavan Hotel, Jaybhavani Chowk, Bajaj Nagar, Waluj Midc, Waluj Area, Aurangabad (area 83.64 Sq Mt)	Rs. 22,52,000/-	Rs. 2,25,200/-	A/c No. 2118013881200101 IFSC Code CORP0002118	Branch : AURANGABAD TOWN CENTER Contact : Mr. Sh

शुक्रवार, दि. २४ जुलै २०२०

कोरोनाचा उद्रेक : देशात गेल्या २४ तासात ४५,७२० नवे रुग्ण; एकूण संख्या १२ लाख पार

मुंबई, ता. २३ (हिंदुरस्थान समाचार): बुधवारी भातात कोरोनाच्या रुग्ण वाढीने नवा उच्चांक गाठला आहे. देशात मागील २४ तासात ४५ हजार ७२० नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले. तर १,१२९ रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामुळे देशातील एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या आता १२ लाख ३८ हजार ६३५ वर पोहचली असून, मृतांची संख्या २९ हजार ८६१ एवढी आहे.

सध्या देशात ४ लाख २६ हजार १६७ विटव्ह कोरोना रुग्ण असून,

त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आतापर्यंत ७ लाख ८२ हजार ६०६ रुग्ण या आजारतून पूर्णपणे बरे झाले असून, त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

८४२, आंध्र प्रदेश ६४ हजार ७१३, बिहार ३० हजार ३६९, राजस्थान ३२ हजार ६७३, उत्तरप्रदेश ५५ हजार ५८८ तर पश्चिम बंगालमध्ये ४९ हजार ३२१कोरोना रुग्ण आढळून आले

जाहीर सूचना

येथे सूचना देण्यात येत आहे की, श्री. अरुण असतलाल गांधी हे फ्लॅट क्र.१२/ए, मालाड शांती अपार्टमेंट कोहोसोलि, नांदियादवाला कॉलनी क्र.१, एस.व्ही. रोड, मालाड (प.), मुंबई-४०००६४ या जगोबाबात सोसायटीचे मालक व सदस्य होते आणि भागप्राप्तपत्र क्र.१३ चे भागक होते, परंतु श्रीमती लिलावतीबाबन जी. शाह व श्री. अरुणकुमार ए. गांधी यांच्या दमन्यात झालेला दिवाक ०९.०१.१९८३ रोजीचा मूळ कारनामा आणि भागप्राप्तपत्र क्र.१३ हे खरले आहे, त्यांचे ०५.१०.२०१३ रोजी निधन झाले. त्यांच्या पत्‍न्यात (अ) श्रीमती पद्मा अरुण गांधी (विवाहा पर्यंत), (ब) श्रीमती विजिती विजेश मेहता (मुमुरी), (क) श्रीमती रम्यी अंकिता शाह (मुमुरी), (ड) श्री. रमेश ए. गांधी (मुमुरा) हे कायदेशीर वारसदार आहेत. सध्या सोसायटीचे इमारत पुर्नविकासात आहे. आता माझे अगोील श्रीमती पद्मा, अरुण गांधी यांच्या पत्नी हे त्यांचा नावे सदा फ्लॅटमधील मयत पत्तीचे शेअर्स व हित हस्तांतर करू इच्छित आहेत आणि सोसायटीच्या नोंदीक त्यांचे नाव आणू इच्छित आहेत आणि विव्दलनसह कारनामा करील आहेत. जर कोणा व्यक्तीस सदा मरणाचे कायदेशीर वारसदार यांना याबाबत कोणताही दावा/आक्षेप असल्यास त्यांनी लेखी स्वरुपात खालील स्वसहीकर्ता यांना १०२, लिनाल अँकॉर्ड, पंचाल कॉम्प्लेक्स, १५० की रोड, माईटूर (प.) येथे सदा सूचना प्रकाशन तारखेपासून १५ दिवसांत कळवावे, अन्यथा असे दावा/आक्षेप त्याम केले आहेत म्हणून समजले जाईल.

दिनांक २४.०७.२०२०


अॅड. हिरण पी. मेहता

गोकुळचे मुंबई, पुण्यातील दूध वितरण सुरळीत

कोल्हापूर ता. २३ (हिंदुरस्थान समाचार) : स्वाभिमानाी शेतकरी संघटनेने मंगळवारी (दि. २१) केलेल्या राज्यव्यापी दूध आंदोलनाचा बुधवारी मुंबई व पुणे माॅकॅटमध्ये फारसा परिणाम दिसला नाही. गोकुळसह सर्वच दूध संधांनी अगोदरच त्याची तजबीज करून ठेवल्याने टंवाई भासली नाही. कोल्हापुरात मात्र लॉकडाऊनमुळे १० हजार लिटरने दूध विक्री कमी झाली आहे. स्वाभिमानाी शेतकरी संघटनेने दुधाला प्रतिलिट्र पाच रुपये व दूध पावडरीला प्रतिकिलो ५० रुपये अनुदान द्यावे, या मागणीसाठी दूध बंद आंदोलन केले होते. त्यामुळे मंगळवारी जिल्ह्यातील

एक लाख ६५ हजार लिटर दूध घरांतच राहिले. जिल्ह्यात सर्वाधिक दूध संकलन असणाऱ्या ह्यागोकुळह्याचे दूध संकलन ५५ हजार ५५७ लिटरनी कमी झाले होते. त्यामुळे मुंबई व पुणे बाजारापेठांवर त्याचा बुधवारी परिणाम होणार असे वाटत होते. मात्र दूध संधांनी अगोदरच त्याची तजवीज केल्याने अपेक्षित टंवाई भासली नाही.

कोल्हापूर जिल्ह्यात गेले तीन दिवस लॉकडाऊन सुरू असल्याने त्याचा परिणाम मात्र दूध विक्रीवर झाला आहे. गोकुळ दूध संधाची रोज १० हजार लिटरने दूध विक्री कमी होत आहे.




प्रिया लिमिटेड
सीआयएन:एल१९१९एमएच१९८३पीएलसी१५८६१३
नोंदणीकृत कार्यालय: ४था मजला, विमानतार इमारत, ७७-७९, महर्षी कर्वे मार्ग, मरीन लाईन्स (पूर्व), मुंबई-४००००२. दूर.क्र.:०२२-४२२०३१००, फॅक्स:०२२-४२२०३१५७, ई-मेल:cs@priyagroup.com, वेबसाईट:www.priyagroup.com

सूचना
येथे सूचना देण्यात येत आहे की, सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिक्वायर्मेंट्स) रेग्युलेशन्स २०१५ च्या नियम २९ सहायिता ४७ नुसार येथे सूचना देण्यात येत आहे की, ३० मार्च, २०२० रोजी संपलेल्या तिमाही व वित्तीय वर्षाकरिता कंपनीचे लेखापरीक्षित वित्तीय निष्कर्ष विचारात घेणे व नोंदपटावर घेणे तसेच लाभभागीची शिफारस करणे याकरिता कंपनीचे नोंदणीकृत कार्यालयत शुक्रवार, ३१ जुलै, २०२० रोजी कंपनीच्या संचालक मंडळाची सभा होणार आहे.

संचालक मंडळाच्या आदेशान्वये प्रिया लिमिटेडकरिता सही/-
राजे श्री चौगुले
कंपनी सचिव व सक्षम अधिकारी

ठिकाण : मुंबई
दिनांक : २३.०७.२०२०



सिद्धार्थ एज्युकेशन सर्विसेस लिमिटेड
सीआयएन:एल८०९०एमएच२००५पीएलसी१८६१३
नोंदणीकृत कार्यालय: १ला मजला, विभाग अँकॉर्ड, नागरीक स्टोअर्सच्या मागे, चॅटनी, ठाणे-४००६०१. दूर.:१११-२२-२५३३४५०३, वेबसाईट:www.siddharthacademy.com, ई-मेल: info@siddharthacademy.in


सूचना
सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिक्वायर्मेंट्स) रेग्युलेशन्स २०१५ च्या नियम २९ नुसार येथे सूचना देण्यात येत आहे की, खालील विषयांवर विचार विमर्ष करण्याकरिता गुन्धवार, ३० जुलै, २०२० रोजी दु.३.००वा. कंपनीच्या नोंदणीकृत कार्यालया कंपनीच्या संचालक मंडळाची सभा होणार आहे.

१. ३१ मार्च, २०२० रोजी संपलेल्या सहामाही व वर्षाकरिता लेखापरीक्षित वित्तीय निष्कर्ष विचारात घेणे, २. सन २०१९-२० करिता कंपनीचे सचिव लेखापरीक्षकांच्या नियुक्ती विचारात घेणे व मान्यता देणे, ३. कंपनीचे कंपनी सचिव व सक्षम अधिकारी यांची नियुक्ती, ४. अध्यक्षीच्या अनुमती इतर प्रकरणे.

सेबी (आतील व्यापार सचिव) अधिनियम, २०१५ अन्वये कंपनीचे प्रतिभूतीमधील व्यवहारांकरिता व्यापार छिडकी संचालक, अधिकारी व पदविहट कर्मचारी यांच्याकरिता बंद ठेवण्यात येईल आणि सर्वसााम्य जनतेकडे निष्कर्ष घोषित झाल्यानंतर ४८ तासांनंतर बंद ठेवण्यात येईल.

सिद्धार्थ एज्युकेशन सर्विसेस लिमिटेडकरिता सही/-
विनय भागवत
संचालक

ठिकाण : मुंबई
दिनांक : २३.०७.२०२०




सिम्प्लेक्स रियाल्टी लिमिटेड
सीआयएन:एल१७११०एमएच१९१२पीएलसी१००३५१
नोंदणीकृत कार्यालय : ३०, केशवराव खाड्गे मार्ग, संत गाडगे महाराज चौक, मुंबई-४०००११. दूर.:९१-२२-२३०८२९५१ फॅक्स:९१-२२-२३०७२७७३ वेबसाईट:www.simplex-group.com, ई-मेल:company-secretary@simplex-group.com

सूचना
सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिक्वायर्मेंट्स) रेग्युलेशन्स २०१५ च्या नियम २९ सहायिता नियम ४७ नुसार येथे सूचना देण्यात येत आहे की, ३० जून, २०२० रोजी संपलेल्या तिमाहीकरिता अलेखापरीक्षित वित्तीय निष्कर्ष विचारात घेणे, मान्यता देणे व नोंद पटावर घेणे याकरिता गुन्धवार, ३० जुलै, २०२० रोजी **सिम्प्लेक्स रियाल्टी लिमिटेड**च्या संचालक मंडळाची सभा आयोजित करण्यात आलेली आहे

सर्व तपशिल कंपनीच्या www.simplex-group.com वेबसाईटवर आणि स्टॉक एक्सचेंजच्या www.bseindia.com वेबसाईटवर सुध्दा उपलब्ध आहे.

दिनांक: २४.०७.२०२०
ठिकाण: मुंबई

सिम्प्लेक्स रियाल्टी लिमिटेडकरिता सही/- नंदन वगानी व्यवस्थापकीय संचालक




सिम्प्लेक्स पेपर्स लिमिटेड
सीआयएन:एल२१०१०एमएच१९४५पीएलसी१०७८१३७
नोंदणीकृत कार्यालय: ३०, केशवराव खाड्गे मार्ग, संत गाडगे महाराज चौक, मुंबई-४०००११. दूर.:९१-२२-२३०८२९५१, फॅक्स:९१-२२-२३०७२७७३ वेबसाईट:www.simplex-group.com, ई-मेल:mills@simplex-group.com

सूचना
सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिक्वायर्मेंट्स) रेग्युलेशन्स २०१५ च्या नियम २९ सहायिता नियम ४७ नुसार येथे सूचना देण्यात येत आहे की, ३० जून, २०२० रोजी संपलेल्या तिमाहीकरिता अलेखापरीक्षित वित्तीय निष्कर्ष विचारात घेणे, मान्यता देणे व नोंद पटावर घेणे याकरिता गुन्धवार, ३० जुलै, २०२० रोजी **सिम्प्लेक्स पेपर्स लिमिटेड**च्या संचालक मंडळाची सभा आयोजित करण्यात आलेली आहे

सर्व तपशिल कंपनीच्या www.simplex-group.com वेबसाईटवर आणि स्टॉक एक्सचेंजच्या www.bseindia.com वेबसाईटवर सुध्दा उपलब्ध आहे

दिनांक: २४.०७.२०२०
ठिकाण: मुंबई

सिम्प्लेक्स पेपर्स लिमिटेडकरिता सही/- किंजत पी. शाह कंपनी सचिव व सक्षम अधिकारी



सिम्प्लेक्स मिल्स कंपनी लिमिटेड
सीआयएन-एल६५९०एमएच१९१८पीएलसी११६५८५४
नोंदणीकृत कार्यालय: ३०, केशवराव खाड्गे मार्ग, संत गाडगे महाराज चौक, मुंबई-४०००११. दूर.:९१-२२-२३०८२९५१, फॅक्स:९१-२२-२३०७२७७३ वेबसाईट:www.mills-group.com, ई-मेल:mills@simplex-group.com

सूचना
सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिक्वायर्मेंट्स) रेग्युलेशन्स २०१५ च्या नियम २९ सहायिता नियम ४७ नुसार येथे सूचना देण्यात येत आहे की, ३० जून, २०२० रोजी संपलेल्या तिमाहीकरिता अलेखापरीक्षित वित्तीय निष्कर्ष विचारात घेणे, मान्यता देणे व नोंद पटावर घेणे याकरिता गुन्धवार, ३० जुलै, २०२० रोजी **सिम्प्लेक्स मिल्स कंपनी लिमिटेड**च्या संचालक मंडळाची सभा आयोजित करण्यात आलेली आहे

सर्व तपशिल कंपनीच्या www.simplex-group.com वेबसाईटवर आणि स्टॉक एक्सचेंजच्या www.bseindia.com वेबसाईटवर सुध्दा उपलब्ध आहे

दिनांक: २४.०७.२०२०
ठिकाण: मुंबई

सिम्प्लेक्स मिल्स कंपनी लिमिटेडकरिता सही/- शेखर आर. सिंग संचालक

फॉर्म क्र. आयएससी – २६
(कंपन्या (संस्थान) नियम, २०१४ चे नियम ३० अंतर्गत)
कंपनीचे नोंदणीकृत कार्यालय एका राज्यतून दुसऱ्या राज्यात बदलकरिता ब्रतमानपत्रात प्रसिद्ध कायदावर्गी जाहिरात

केंद्र सरकारसमोर
कंपन्या कायदा, २०१३ चे अनुच्छेद १३ (४) व कंपनी (संस्थापन) नियम २०१४ च्या नियम ३० (६) (अ) च्या प्रकरणी
व
वर्दविनायक फूड्स अँड बेकरीजस प्रायव्हेट लिमिटेडच्या प्रकरणी, त्यांच्या नोंदणीकृत कार्यालयाचा पत्ता : फ्लॅट क्र. एच – ६०१, दी स्प्रिंज, सेक्टर – २०, रोडपली – कळंबोली, नवी मुंबई, ठाणे, महाराष्ट्र – ४१० २१८, भारत.


.... याचिकाकर्ते

तमाम जनतेस बादरे सूचना देण्यात येत आहे की, कंपनीचे नोंदणीकृत कार्यालय महाराष्ट्र राज्यातून उत्तर प्रदेश राज्यात स्थानांतरित करता येण्याकरिता शुक्रवार, दि. १०.०७.२०२० रोजी आयोजित कंपनीच्या विशेष सर्वसाधारण सभेत मंजूर वित्तीय ठरावच्या अटीअंतर्गत कंपनीच्या संस्थान समवेलेगातील बदलाच्या निश्चितीकरिता कंपनी कायदा, २०१३ च्या अनुच्छेद १३ अंतर्गत कंपनी केंद्र सरकारकडे अर्ज करू इच्छित आहे.

कंपनीच्या नोंदणीकृत कार्यालयाच्या प्रस्तावित बदलाद्वारे कोणाही व्यक्तीच्या हितास बाधा पोहोचत असल्यास त्याने त्याची/तिची हरकत त्याचे/तिचे हिताचे स्वरूप व विरोधाधी पार्यभूमी यांसमवेत प्रतिज्ञापत्रासह सदा सूचेच्या प्रसिद्धी दिनांकापासून १४ दिवसांच्या आत एमसीए – २१ पोर्टल (www.mca.gov.in) वर मुक्कणकरदार तक्रार फॉर्म भरून सादर करावी किंवा रजिस्टर्ड पोस्टाने श्रेतीय संचालक, पश्चिम क्षेत्र, एव्हरेस्ट, ५ वा मजला, १०० एव्हरेस्ट, मॉन झुझ, मुंबई – ४०० ००२ येथे पाठवावी वा सदा कदावी, ज्याची एक प्रत अर्जदर कंपनीकडे खालील निर्देशित नोंदणीकृत कार्यालयाच्या खालील निर्देशित पत्त्यावर पाठवावी : फ्लॅट क्र. एच – ६०१, दी स्प्रिंज, सेक्टर – २०, रोडपली – कळंबोली, नवी मुंबई, ठाणे, महाराष्ट्र – ४१० २१८, भारत.

अर्जदारांकरिता व त्यांच्या वतीने सही/-
श्री. कमल कुमार अग्रवाल
संचालक

दिनांक : २४.०७.२०२०
ठिकाण : ठाणे




REGD. OFF:- A-408, Express Zone, Near Patel's, Western Express Highway, Goregaon(E), Mumbai-400063.
CIN:- L7440MH1983PLC041941 Tel:- 022 - 67160400
Fax: 28722062 Website:- www.ajcononline.com
Email:- ajcon@ajcon.net

NOTICE
Notice is hereby given that pursuant to the Regulation 29 read with Regulation 47 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, the Meeting of the Board of Directors of the Company will be held on Thursday, July 30, 2020 at Mumbai, inter-alia to consider and approve the Standalone & Consolidated Audited Financial Results of the Company for the quarter and year ended March 31, 2020.
This information is also available on Stock Exchange's website www.bseindia.com and on the website of the Company at www.ajcononline.com

For Ajcon Global Services Ltd.
Ankit Ajmera
(Executive Director)

Place: Mumbai
Date : July 23, 2020




SOBHAGYA MERCANTILE LIMITED
Regd. Address:- B-61, Floor 6, Plot No 210 B Wing Mittal Tower, Free Press Journal Marg Nariman Point, Mumbai, Mumbai City, 400021
CIN:- L45100MH1983PLC031671

NOTICE
Notice is hereby given that, pursuant to the Regulation 29 read with the Regulation 47 (1) (a) of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, Meeting of the Board of Directors of the Company will be held on Wednesday, 29th Day of July, 2020 at 04.00 P.M. at the corporate office of the company situated at 526, 1st floor, Bhangdiya House, near GetWell Hospital, Dhantoli, Nagpur, Maharashtra 440012 to consider the Audited Financial Results along with Declaration and Auditors Report for the Quarter and year ended 31/03/2020 and any other business with the permission of the chair. Further details are available on www.sobhagya.com and www.bseindia.com

For Sobhagya Mercantile Limited
Sd/-
Shrikant Bhangdiya
Director

Place: Mumbai
Date: 23/07/2020



पोस्ट बॉक्स क्र.१००७७
दूर.क्र.:०११ २२ २२१७५०१
फॅक्स:००११-२२-२२०७ १६४२/६७२
ई-मेल: writetous@bbtl.com
वेबसाईट: www.bbtl.com
सीआयएन: एल१९१९१एमएच१९८६पीएलसी१००००२

जाहीर सूचना
सिक्कीटोड अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिक्वायर्मेंट्स) रेग्युलेशन्स २०१५ च्या नियम २९ सहायिता ४७ नुसार येथे सूचना देण्यात येत आहे की, ३० जून, २०२० रोजी संपलेल्या प्रथम तिमाहीकरिता कॉर्पोरेशनचे अलेखापरीक्षित वित्तीय निष्कर्ष (एकमेव व एकत्रित) विचारात घेणे व मान्यता देणे याकरिता बुधवार, २९ जुलै, २०२० रोजी कॉर्पोरेशनच्या संचालक मंडळाची सभा होणार आहे.


सदा माहिती कंपनीच्या www.bbtl.com वेबसाईटवर तसेच स्टॉक एक्सचेंजच्या www.bseindia.com व www.nseindia.com वेबसाईटवर उपलब्ध आहे.

दी बॉम्बे बर्मा ट्रेडिंग कॉर्पोरेशन, लिमिटेड
नोंदणीकृत कार्यालय: ९, बॉलेस स्ट्रीट, फोर्ट, मुंबई-४००००१, भारत.

दी बॉम्बे बर्मा ट्रेडिंग कॉर्पोरेशन, लिमिटेडकरिता सही/-
संजय कुमार चौधरी
कंपनी सचिव

दिनांक: २२ जुलै, २०२०
ठिकाण: मुंबई


मुंबई लक्षदीप



SANMITRA COMMERCIAL LIMITED
CIN: L7102MH1989PLC0366९
Regd. Office: 13, Prem Nivas, Dr. Ambedkar Road, Khar West, Mumbai-4000३2

NOTICE
Pursuant to Regulation 28, 33 and 47 of the SEBI (Listing Obligation and Disclosure Requirements) Regulations, 2015, notice is hereby given that a meeting of the Board of Directors of the Company will be held on Thursday, 30th July, 2020 at the registered office of the Company to inter-alia discuss, consider, approve and take on record the Audited Financial Results of the Company for the quarter and year ended on 31st March, 2020 along with any other business with the permission of Chair. The said notice may be accessed on the stock exchanges website at www.bseindia.com

By Order of the Board
Sd/-
Place: Mumbai Prakash Bhoorah and Shah
Date : 23rd July, 2020 Director



सेया इंडस्ट्रीज लिमिटेड
नोंदणीकृत कार्यालय: टी-१४, एमआयडीसी, तारपुर, बॉईस्त, पालघर-४०१५०६. दूर.:२६७३२८१४, फॅक्स:२६७३२९६६,
ई-मेल:corporate@seya.in, वेबसाईट:www.seya.in

सीआयएन:एल१९१९१एमएच१९१०पीएलसी५८४९९


सूचना
सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिक्वायर्मेंट्स) रेग्युलेशन्स २०१५ च्या नियम ४७ सहायिता २९ नुसार येथे सूचना देण्यात येत आहे की, ३१ मार्च, २०२० रोजी संपलेल्या तिमाही व वर्षाकरिता कंपनीचे लेखापरीक्षित एमव्हे वित्तीय निष्कर्ष विचारात घेणे व मान्यता देणे याकरिता शुक्रवार, ३१ जुलै, २०२० रोजी कंपनीच्या संचालक मंडळाची सभा होणार आहे.

यापुढे कंपनीचे प्रतिभूतीमधील व्यवहारांकरिता व्यापार छिडकी आतील व्यक्तीद्वारे नियमन, पक्षिण व व्यापक अडवालेचे सेवा सांकेतांकुसार १ एप्रिल, २०२० पासून बंद ठेवली जाईल आणि विहित व्यक्तीकरिता ३० जुलै, २०२० रोजी निष्कर्ष जाहीर झाल्यानंतर ४८ तासांपर्यंत बंद ठेवली जाईल.

यापुढे सदा सूचना कंपनीच्या www.seya.in वेबसाईटवर आणि स्टॉक एक्सचेंज च्या www.bseindia.com व www.nseindia.com वेबसाईटवर उपलब्ध आहेत.

सेया इंडस्ट्रीज लिमिटेडकरिता सही/-
परिचा सोनंकी
कंपनी सचिव

ठिकाण: मुंबई
दिनांक: २३.०७.२०२०




OLYMPIC MANAGEMENT & FINANCIAL SERVICES LTD
Regd. Office: 42, Gopal Bhavan, 199 Princess Street, Mumbai – 400 002
CIN : L6590MH1984PLC033825
E-mail: info@corporatementors.in

NOTICE
Notice is hereby given, pursuant to Regulation 29 read with Regulation 47 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, that the Meeting of the Board of Directors of the Company will be held on Thursday, 30 July 2020, at 04.30 p.m. at the registered office of the company inter alia to consider and take on record audited financial results for the quarter and year ended 31st March, 2020.

The said intimation is also available on the Company's website at www.corporatementors.in and may also be available on the stock exchange website at www.bseindia.com.
Members who have not updated their KYC are requested to do so at their earliest.


For **OLYMPIC MANAGEMENT & FINANCIAL SERVICES LTD**
Sd/-
Place : Mumbai
Dated : 23.07.2020 **Authorised Signatory**



Trio Mercantile and Trading Ltd
Regd. Office: 613/B, Mangal Aarambh, Near MC Donalds, Kora Kendra Road, Borivali West , Mumbai - 400092
CIN: L51909MH2002PLC136975

NOTICE
Notice is hereby given that a Meeting of Board of Directors of the Company is scheduled to be held on Thursday , 30th July, 2020 inter alia to consider and to take on record the audited financial results of the Company for the quarter ended on 31st March, 2020. Further the Company confirms that as per the Company's internal code for prevention of Insider Trading, the trading window for dealing in the securities of the Company is closed for the Company's Directors /officers and designated employees of the Company from 1st day of April, 2020 till 1st day of August, 2020.

For **Trio Mercantile and Trading Ltd**
Sd/-
Megha Trivedi
Company Secretary
Place : Mumbai
Date : 23rd July, 2020



निओमेस इंडिया लिमिटेड
सीआयएन: एल३११९एमएच१९१०पीएलसी०३३५७
नोंद.कार्या: जी/३२, जेस अँड ज्येष्ठी कॉम्प्लेक्स ३, सिपा (सेरा), अरोरी (पूर्व), मुंबई-४०००१६. दूर.:०२२-२८२९११२३

सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिक्वायर्मेंट्स) रेग्युलेशन्स २०१५ च्या नियम २९ सहायिता नियम ४७ नुसार येथे सूचना देण्यात येत आहे की, ३१ मार्च, २०२० रोजी संपलेल्या त्रचर्च तिमाही व वित्तीय वर्षाकरिता कंपनीचे लेखापरीक्षित वित्तीय निष्कर्ष आणि त्या तारखेला संपलेल्या अर्धवार्षिकरिता मासमाना व द्राविकाच्या अडवाला विचारात घेणे व मान्यता देणे याकरिता कंपनीच्या नोंदणीकृत कार्यालयत बुधवार, ३० जुलै, २०२० रोजी दु.२.००वा. कंपनीच्या संचालक मंडळाची सभा होणार आहे.

यापुढे आम्ही मृत्यु करू इच्छित आहोत की, संचालक, केसपी, अधिकारी व पदविहट कर्मचारी आणि त्यांचे नजीकचे नातेवाई यांच्याकरिता योग्य निवारण २०१५ साठी आणि आतील व्यक्तीद्वारे नियमन व व्यापार नोंदीसाठी कंपनीच्या संचालक सांकेतांकसहवाचिक सही (आतील व्यापार रोखणी) अधिनियम २०१५ नुसार व्यापार छिडकी १ एप्रिल, २०२० पासून ते ३० जून, २०२० रोजी संपलेल्या प्रथम तिमाहीचे निष्कर्ष जनतेकडे घोषित केल्यानंतर ४८ तासांनंतर बंद ठेवण्यात येईल.

सदा सूचना समाविष्ट माहिती कंपनीच्या www.dhootfinance.com वेबसाईटवर आणि कंपनीचे शेअर्स जेथे सूचीबद्ध आहेत त्या बीएसई लिमिटेडच्या www.bseindia.com वेबसाईटवर उपलब्ध आहेत.

निओमेस इंडिया लिमिटेडकरिता सही/-
प्रतिक राजेंद्र कार्लयाला
कंपनी सचिव व सक्षम अधिकारी
सदस्यत्व क्र.ए६५१५१४

ठिकाण: मुंबई
दिनांक: २३.०७.२०२०

मे. श्री हरी केमिकल्स एक्सपोर्ट लिमिटेड

नोंदणीकृत कार्यालय: ए/८, एमआयडीसी इंडस्ट्रियल एरिया, महाड, जिल्हा रायगड. (महाराष्ट्र)

CIN:L.99999MH1987PLC044942 दूर.क्र.:०२१४५-२३३४९२

ई-मेल:shreeharichem@gmail.com वेबसाईट:www.shreeharichemicals.in

३१ मार्च, २०२० रोजी संपलेल्या तिमाही व वर्षाकरिता लेखपरीक्षित वित्तीय निष्कर्षांचा अहवाल

(रु.खात) (इंग्रिस व्यतिरिक्त)

तपशील	संपलेली तिमाही	संपलेली वर्ष
	३१.०३.२०२० लेखापरीक्षित	३१.०३.२०२० लेखापरीक्षित
कार्यचलनातून एकूण उत्पन्न (निव्वळ)	२२१०.६४	१६५४.४६
साधारण प्रक्रियेतून निव्वळ नफा/(तोटा)	४२०.९४	-१६६.०२
(कर, अपवादयानक व विशेष साधारण बाबपुढी) कर व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)	४२०.९४	-१६६.०२
(विशेष साधारण बाबानंतर)	३११.९३	-१२२.८९
कमानंतर एकूण सर्वसम उत्पन्न	३०७.९३	-१२२.८९